

French Open: Bopanna, Balaji Progress As 3 Indians Enter Doubles Second Round



Paris , (Agencies) :

Rohan Bopanna and N Sriram Balaji progressed to the men's doubles second round at Roland Garros with contrasting victories, making it three Indians in the round of 32 at the French Open.Bopanna, paired with Czech partner Adam Pavlasek, overcame Americans Robert Cash and JJ Tracy 7-6(8), 5-7, 6-1 to secure their spot in the next round late on Wednesday. The duo converted four break points and won 68% of their first-serve points in the hard-fought match that lasted two hours and eleven minutes.In contrast, Balaji and his Mexican partner Miguel Reyes-Varela breezed past China's Yunchaokete Bu and Argentina's Camilo Ugo Carabelli 6-2, 6-1 in just 51 minutes. The Indo-Mexican pair dominated from start to finish, firing four aces, winning 81% of first-serve points, and converting four of ten break-point opportunities. Their aggressive returns also earned them nearly half (49%) of receiving points.With Balaji's win, three Indians have now reached the round of 32 in the men's doubles at Roland Garros.

French Open 2025: Carlos Alcaraz Downs Fabian Marozsan To Advance



France:

Defending champion Carlos Alcaraz moved into the round of 32 at the French Open 2025 on Wednesday as he rallied to beat FabianMarozsan and move into the third round of the event. Alcaraz picked up a 6-1, 4-6, 6-1, 6-2 win over Hungarian Marozsan at Court Philippe-Chatrier to secure his progress. The 22-year-old is slated to take on the winner of the fixture between Giovanni MpetshiPerriard and DamirDzumhur in the round of 32.Alcaraz started his title defence with a 6-3, 6-4, 6-2 win over GiulioZepieri at the Court Susan Lenglen in his opener of the clay court event.Ahead of his fixture against Marozsan, Alcaraz touched upon paying focus on his competitors as he stated, "I study my opponents a little bit. I know that Fabian likes to hit drop shots," following his opening round win at the Roland Garros."So, probably I'll put extra focus on that. I'm going to be ready for that," Alcaraz stated.And ready, he was.Alcaraz started off with a nearly flawless first set before being pegged back by his Hungarian opponent. However, the reigning champions blasted his way through the final couple of sets to close out the game in breezy fashion.Earlier in the day, Jasmine Paolini advanced to the French Open third round as she got the better of AjlaTomljanovic 6-3, 6-3, to extend her streak to eight fixtures. The Italian is set to take on the either Russia's Anastasia Potapova or Ukraine's Yulia Starodubtseva in her subsequent tie. Casper Ruud, who struggled with an injury in his leg, was ousted by Nuno Borges as the Norwegian went down 2-6, 6-4, 6-1, 6-0 to the Portuguese player."I actually felt it quite early in the first set. But It's hopefully nothing too serious," Rudd said following his defeat.

TENDER NOTICE FOR CONSTRUCTION WORK

Sealed tenders are invited from reputed agencies having experience of managing and setting up school and hostel at various location i.e Kalyan, Vikhroli, Malad, and Andheri. The interested parties may contact the office bearers of trust for the further information's of the plots.

Contact: M/s. Pragat Shikshan Sanstha C.T.S No. 809A (pl) and 835 (pl), Mouje- Ambivli, Prगत Vidya mandir, Azad Nagar, Andheri (W), Mumbai 53 Between: 10am to 1pm CONTACT ON 8149690268

Earlier, Yuki Bhambri and American Robert Galloway had edged past Robin Haase and HendrikJebens 6-3, 6-7(8), 6-3.

PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public at large that, Mrs. BHAKTI BHALCHANDRA PATIL was a member of the DEVENDRA SHANTINAGAR CO-OP. HOUSING. SOC. LTD., having address at BLDG NO.B-18/19/20, SECTOR NO.7, SHANTI NAGAR, MIRA ROAD (E), DIST. THANE 401 107 and holding Flat No.204 on the 2nd Floor, Bldg No.B-18 of the society died on 05/02/2025 and her husband Mr. BHALCHANDRA YASHAWANT PATIL has applied for 100% membership of the society and sole ownership of the flat and their son Mr. PRITAM BHALCHANDRA PATIL is going to execute Release Deed in favour of this father.

That as per Bye Laws of the society, hereby invites claims or objections for the transfer of the shares and interest of the deceased member within a period of 14 days from the publication of this notice, If no claims / objections in writing received within this period, society is free to transfer of shares and interest of the deceased member, contact the undersigned or the society.

Place : Mira Road (East), Dated:30/05/2025

Mr. H.K. Someshwar Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinagar Dist. Thane 401 107-9819409260

TENDER NOTICE FOR CONSTRUCTION WORK

Sealed tenders are invited from reputed agencies to lease the hostel building on leave and license basis at various locations i.e Kalyan, Vikhroli, Malad, and Andheri. The interested parties may contact the office bearers of the trust for the further information's of the plots.

Contact: M/s. Pragat Shikshan Sanstha C.T.S No. 809A (pl) and 835 (pl), Mouje- Ambivli, Prगत Vidya mandir, Azad Nagar, Andheri (W), Mumbai 53 Between: 10am to 1pm CONTACT ON 8149690268

जाहिर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जणाला सूचित केले जाते आहे की, माजी असोसिएट सी. सोनार विनोद विनोद, सधिका क. सी. १२, न्यू सिटी अपार्टमेंट, विठ्ठल रोड, के. डी सिटी कॉलोनी बज्र, विरार पूर्व, सर सदनिका हे मध्यम असोसिएट विनोद विनोद सी. सोनारपै यांचा यांच्या नावे आहे. ली मध्यम असोसिएट विनोद सी. सोनारपै यांचा यांच्या नावे आहे. या सदनिकेवर किंवा सदनिकेच्या एखाद्या भागावर कोणाचाही कोणाचाही प्रकारचा हक्क, हिस्सा किंवा दावा असल्यास त्यांनी नोटीस प्रसिद्ध झाल्यावर ७ दिवसांच्या आत काढण्यास माझ्या कार्यालयात येऊन येणे. वसे न केवळया तरा प्रकारचा कोणाचाही कोणाचाही प्रकार हक्क, हिस्सेकंध नाही असे समजून किंवा कोणाचाही असल्यास तो सोडून देण्यात आला आहे.

सही:-
अॅड. संजय वि. सिंह
शॉप नं. २६, साई बाजार, तुळशी रोड,
नालासोपरा पूर्व, मो.व. ७२१९७०७००

PUBLIC NOTICE

Through this public notice, I hereby convey to all the public, my Client Mr. Pralhad Sadashiv Sonone residing at Shankar Tekdi, Jai Shastri Nagar, Darga Road, Mulund Colony, Mumbai 400 082, inform all the public that his father Mr. Sadashiv Sonone has passed away on 26.11.2005, and his mother Smt. Narmada Sadashiv Sonawane (Sonone) has passed away on 31.10.2013. He is survived by his son Mr. Pralhad Sadashiv Sonone aged 71 years. However, flat no.102 was received from the Forest Department Slum Rehabilitation Authority under the Slum Rehabilitation Scheme under the name of Smt. Narmada Sadashiv Sonawane (Sonone) at Gokulnagar 22/G SRA CHS LTD, Building No. 22/G, Sangharsh Nagar, Chandivli Farm Road, Andheri (East), Mumbai 400 072 as per Allotment No.J.K.ra.b/20/Jamin/1230/2012-13 dated 16.09.2012. Since the said member Smt. Narmada Sadashiv Sonawane (Sonone) has passed away, the society has made her son Mr. Pralhad Sadashiv Sonone the heir as per the Slum Rehabilitation Scheme Circular 152. However, Mr. Pralhad Sadashiv Sonone is selling the said flat to Mrs. Sneha Jagdish Shah as per Slum Rehabilitation Scheme 145. However, if any person or her has any claim/right/objection to the said property/part thereof by way of sale, exchange, mortgage, rent, loan charge, right, transfer, share, interest, maintenance, license, gift, inheritance, partnership, ownership, tenancy or any other form, he/she should contact the Chairman/Secretary Gokulnagar 22/G SRA CHS LTD, my/her/self or me at my office address below along with sufficient documentary evidence within 15 days from the date of publication of this public notice, if no such claims are received then there is no objection to the said flat or any part thereof etc. If any claims/objections are received in any form after 15 days, they will not be considered as abandoned or waived

Place: Mumbai Dated:30/05/2025

Sd/-
Adv. Shankar L. Shelar (Advocate High Court, Bombay)
Add : RH No.13, Plot No.37, Akashdeep Co-op Housing Society Ltd, Sector No.18, Near Gulabsons Dairy,Koparkhairne, Navi Mumbai - 400709 Mob No. 9820797163

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED

Registered Office : F-29, MIDC, Curban, Thane 421401, MAHARASHTRA. Telephone : 02524-222905 : CIN : L99999MH1995PLC089759 Email Id : sharsinvestor@centenialindia.com : Website : www.centenialindia.com

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31-03-2025		31-03-2024		31-03-2023		Year ended 31-03-2024		Year ended 31-03-2023	
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1335.76	1220.39	1208.32	5363.63	5131.50					
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	(133.76)	(84.77)	15.01	(161.78)	127.30					
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary Items)	(133.76)	(84.77)	15.01	(161.78)	127.30					
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary Items)	(118.35)	(84.77)	19.02	(146.37)	113.44					
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(118.35)	(84.77)	19.02	(146.37)	113.44					
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83					
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	-	3075.49	3221.83					
8	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)										
(a) Basic	(3.24)	(2.30)	0.52	(4.01)	3.11						
(b) Diluted	(3.24)	(2.30)	0.52	(4.01)	3.11						

Notes:
1). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 28, 2025.
2). The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Limited website : www.bseindia.com

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD. Sd/-
Vijay MAJREKAR Managing Director - DIN : 00864808

Place : Mumbai, Maharashtra Date : May 28, 2025

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the original allottee Mr. Asadullah Nasibullah Khan had been allotted Core House No.D-6, admeasuring 40 sq. mtrs. Built-up area, at Gori (2) Mahalaxmi Co-op. Housing Society Ltd., Plot No.267, RSC-38, Gori-2, Borivali (West), Mumbai - 400 091 vide Mhada Allotment letter No.WBP/4681/93 dated 21.06.1993 and later the said society issued 5 fully paid-up share of Rs.50/- each bearing distinctive numbers from 151 to 155 under Share Certificate No.31 dated 28.05.1997 to Mr. Asadullah Nasibullah Khan and thereafter by an Agreement dt.29.01.1994, Mr. Asadullah Nasibullah Khan had sold the said core house to Dr. Mane Tanaji Nanasaheb for a lumpsum consideration on the terms and conditions stipulated therein and latter on under Amneste scheme-2008, vide Case No.ENF-2/AY/2342/08 dated 17.10.2008 proper Stamp duty and penalty paid on the aforesaid agreement dated 29.01.1994 and further and as per Mhada transfer rules and regulation Dr. Tanaji Nanasaheb Mane had applied to Mhada for transfer/regularization of the said core house in his name and got Mhada transfer vide letter No. E.M./W/M.M./1356/16 dated 11.04.2016 and the said society endorsed his name on the said share certificate on 22.07.2018 and after that Dr. Tanaji Nanasaheb Mane, died intestate on 07.11.2019 At Mumbai, Maharashtra and being Legal heirs/representative his wife/widow Smt. Vibha Tanaji Mane had obtained Letter of Administration dated 04.02.2021 from the Bombay High Court vide Petition No.855 of 2020 and further as per Mhada rules & regulation, Smt. Vibha Tanaji Mane had applied for transfer/regularization the said core house in her name to the Mhada and paid Mhada Lease Rent, N.A. Tax up to date and the same have been accepted and transferred/regularized the said Core House in favour of Smt. Vibha Tanaji Mane, by the M.H. & A.D. Board vide their letter bearing No. E.M./W/M.M./1299/2022 dated 21.04.2022 and the said society accepted her membership and endorsed said share certificate in her name on 25.09.2022 and further by a Deed of Transfer dated 29th day of May, 2025, Smt. VIBHA TANAJI MANE had registered the said document at the office of Joint Sub-Registrar, Mumbai-22, bearing Document No.MB122-10465-2025 Dated 29.05.2025 and accordingly now my client Smt. Vibha Tanaji Mane is the absolute owner in respect of the said core house and now she intend to sell the above said premises to any prospective buyer/s.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid core house and or in respect of the aforesaid legal heirship claim and any other related documents and/or premises or any part thereof by way of right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gori (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gori-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably.

At Mumbai Dated this 30th day of May, 2025.

ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that on behalf of my client Mr. Virendra Purnvashi Mali is lawful owner of Room No.C01, Gori 1 Vishram CHS. Ltd. Plot No.85, Road No.RSC-01, Gori Part-01, Borivali (West) Mumbai -400091, my client has Purchased above said residential premises from Shri Prakash Dinu Kamble by registered agreement for sale vide Document No.BRL-7/17408/2022 on Dated 23/12/2022 and Possession Letter issued by Mhada in favour of Shri Prakash Dinu Kamble on Dated 03/03/2014 and Possession Letter issued by Mhada in the name of Smt. Vajantabai Dinu Kamble on Dated 22/05/2002 the said original Possession Letter are lost/misplaced.

If anyone person (persons, legal heirs,institute,Bank, have any claim, right, lien, charges of any nature, any objection, against the above said residential premises they should be notified with in 07 days from the date of Publication of this notice in writing to the undersigned with cogent evidence else later on no claim shall be entertained.

Date:- 30/05/2025 Place : Mumbai PRADEEP KUMAR TIWARI (Advocate High Court) Add. 404.4th floor, Sai Parichay CHSL, Sai Baba Nagar, Navghar Road, Bhayander East, Thane 401105, Mobile no.9118737272

PUBLIC NOTICE

I, Sachin Shivprasad Maurya, have lost Flat Share Certificate No. 039, comprising 5 shares numbered from 266 to 270 of Rs. 50 each, issued by Malad Parivar Co-op Housing Society in respect of Flat No. 401, located at Chhatrapati Shivaji Rajee Complex, MHADA, Charkop Link road, Kandivali West, Mumbai - 400067 I intend to apply for a duplicate certificate. Any person(s) having objection/claim to the same should inform the undersigned and the society within 14 days from the date of this notice, failing which a duplicate will be issued.

Date: 30/05/2025 Sd/-

Sachin Shivprasad Maurya 7039349983

PUBLIC NOTICE

My client Mr. Jayprakash Parasnath Singh S/o Shri. Parasnath Shilprasad Singh is Transferring Non-Residential Premises bearing Shop No. 04, Plot No. 83, Pushpa Park, Dattary Road, Near Western Express Highway, Malad East, Mumbai - 400097 to Mr. Babu Sheena Shetty Any person's having any claim against or to the above mentioned Non-Residential Premises or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, lien, inheritance, lease leave and license, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the supporting documents to the undersigned at the below mentioned address within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be constructed as having been nonexistent | waived/abandoned.

Date: 30/05/2025 SAURABH SINGH (Advocate High Court) SINGH ENTERPRISES Dr. Badwak Compound, Opp Arhant Bank & Jain Mandir, L.B.S. Marg, Bhandup West, Mumbai - 400 078

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Shri SURESH RUPAJI KAMBLE was the owner of Flat No. 4, Ground Floor, Wing Bldg No. 54, SHIVNERI NAGARI CO-operative Housing Society Ltd. And therein mentioned the all the said legal heirs names. That Mrs. Shubhangi Suresh Kamble (wife) 2) Shri Sachin Suresh Kamble (Son) 3) Shri Nitin Suresh Kamble (Son) and 4) MISS ARCHANA SURESH KAMBLE are the only legal heirs. That said deceased father Late SURESH RUPAJI KAMBLE submitted the Nomination form in the said SHIVNERI NAGARI NIVARA Co-operative Housing Society Ltd. And therein mentioned the all the said legal heirs names. That Mrs. Shubhangi Suresh Kamble was also expired on 12/05/2025 at Mumbai leaving behind my client 1) Shri SACHIN SURESH KAMBLE and Miss Archana Suresh Kamble are the only legal heirs, successor, claimants, inheritances, and my client is given application for change of name in the share certificates. All persons claiming an interest in the said flat or any part thereof, by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise, they must contact the address given below within 14 days from the date of this notice. Otherwise, further legal steps will be taken, and no objections will be entertained thereafter.

Place : Mumbai Date : 30.05.2025 PANKAJ KUMAR DWIVEDI (Advocate High Court) Office: Chhatrapati Pratik Compound A/P Port Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai - 400059

PUBLIC NOTICE

For loss of Sale Agreement

As per my client instruction notice is hereby given that the property bearing Flat No.302, 3rd Floor, Gulab Park, Building No.11, Opp. Darul Falah Masjid, Amrut Nagar, Kausa, Mumbai, Dist. Thane - 400 612, which stands in the name of Mrs. Naseem Bano Kadar Shaikh. That the Builder Agreement of M/s. Gulab Enterprises dated: 01/12/1992, has been lost / misplaced.

FIR Lodge before Mumbai Police Station, vide missing complaint G.D.No. 002, dtd.: 08/05/2025.

Said Mrs. Naseem Bano Kadar Shaikh has sold the property to Mrs. Ana Fatima Naseem Husain Sayyed vide agreement for sale dtd.: 23/05/2025.

All person are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document. If anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 7 days from this present.

Sd/-
Place: Mumbai, Thane Date: 30/05/2025 Adv. Sameer M. Shaikh Add.: H/05, Rumana CHS, Sharifa Road, Amrut Nagar, Mumbai, Dist. Thane - 400612 Contact: +91-9867705589

PUBLIC NOTICE

For loss of Sale Agreement

As per my client instruction notice is hereby given that the property bearing Shop No.04, Ajanta House, A-Wing, Gr. Floor, Behind Sai Santosh Apt, Dongre Colony, Kausa, Mumbai, Dist. Thane - 400 612, which stands in the name of Mrs. Nabunnisa Rustam Shaikh. That the Builder Agreement of M/s. Ajanta Construction, dated: 29/07/1998, has been lost / misplaced.

FIR Lodge before Mumbai Police Station, vide Lost Property Registration No.0726/2025, dtd.: 21/05/2025.

Said Mrs. Nabunnisa Rustam Shaikh has sold the property to Mrs. Anisa Javed Attar vide agreement for sale dtd.: 30/05/2025.

All person are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document. If anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 7 days from this present.

Sd/-
Place: Mumbai, Thane Date: 30/05/2025 Adv. Sameer M. Shaikh Add.: H/05, Rumana CHS, Sharifa Road, Amrut Nagar, Mumbai, Dist. Thane - 400612 Contact: +91-9867705589

जाहिर नोटीस

माझे क्लायंट श्री. लाखाबाई जेठामाई चाप हे ए/१६ ब्लॉक, खोली क्र.०३, एस.पी.शेड देवनार म्युनिसिपल कॉलनी, गोवंडी, मुंबई - ४०००४३ या जागेच्या विशेष वापरत, ताब्यात व मालकी हक्कात आहेत. ही जागा माझ्या क्लायंटचे मूळ भाडेकरू सी. हाजराबी मोहम्मद यासीन ऊर्फ हिमदाबी मोहम्मद यासीन यांच्याकडून दिनांक ०२/११/१९८७ रोजीच्या प्रतिसाधनाद्वारे मिळवली आहे. त्यानुसार, माझ्या क्लायंटचे सरत जागेची भाडेकरू म्हणून नॉन मूळ भाडेकरू सी.हाजराबी मोहम्मद यासीन ऊर्फ हिमदाबी मोहम्मद यासीन यांच्या नावावर माझ्या क्लायंटच्या नावावर करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे (BMC) अर्ज केला आहे.

माझे क्लायंट, सी.हाजराबी मोहम्मद यासीन ऊर्फ हिमदाबी मोहम्मद यासीन यांच्या नावावर माझ्या क्लायंटच्या नावावर वरील नमुद जागेचा भाडेपट्टा हस्तांतरित करण्यासंबंधी, वास्तवदानी किंवा इतर कोणत्याही व्यक्तींनी आपले हक्क किंवा आदेश, या नोटीसेच्या प्रतिसाधनापूर्वी १५ दिवसांच्या आत, त्यांच्या दाव्यांच्या किंवा आक्षेपांच्या समर्थनास आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रतिसादास सादर करावेत. वरील कालावधीमध्ये, म्हणजेच या नोटीसेच्या प्रतिसाधना दिनांकापासून ते नमुद कालावधीच्या समाप्तीपर्यंत, सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत माझ्या कार्यालयात दावे किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास, माझे क्लायंट वरील जागेचा भाडेपट्टा त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यास योग्य समजतील त्या पध्दतीने पुढील कार्यवाही करण्यास मोकळे असतील.

सही:-
जिप्सन जेम्स बी.एम.एम. एल.एल.बी. (वकिल उच्च न्यायालय)
कार्यालय क्रमांक १, १३७ए, आसीलाला इस्टेट, सेंट मेरी रोड, माझगाव न्यायालय समोर, माझगाव, मुंबई-४०० ०१०

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that my client is/are purchasing the land bearing Survey No. 104/3 admeasuring about 500 sq. mtrs. i.e., 5380 sq. fts. and Survey No. 104/7 admeasuring about 500 sq. mtrs. i.e., 5380 sq. fts. total area admeasuring about 1000 sq mtrs i.e., 10760 sq. fts, lying and being situated at Village: Nagoan, Taluka: Bhiwandi, Dist: Thane-421302, Maharashtra from its owner/s Mr. MOHAMMAD HAROON ABDUL HAFIZ QURESHI. That if any person is having any right claim in respect of the above referred property or any part thereof by way of sale, exchange, Mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting document to the undersigned address of me within a period of 14 days from the date of publication hereof, failing of which claim of such person/s will deemed to have been waived and/or abandon.

Sd/-
Adv. Junaid Absar Siddiqui Add: B-6, Ahmad Apartment, Patel Compound, Dharamnaka Naka, Bhiwandi- 421302, Mobile No +91-9503178636 Email: jsiddiqui201@gmail.com

PUBLIC NOTICE

This Public Notice is to inform all citizens/public that the flat property mentioned in the schedule of property mentioned below is owned and occupied by my client Smt. Vidya Mohan Bhatia, residing at B-33, Trimurti Apartment, Near New Telephone Exchange, Ulhasnagar-1, Dist. Thane-421001, and the said flat property is put to sale by my client and if anyone has objection, Dispute, right interest or any other such right and concern to the said property, then the same should be informed to the undersigned lawyer or his above stated client with all relevant documentary evidence within 8 (eight) days from the date of publication of this notice.

Schedule of Property

All that piece and parcel of 3BHK flat property adm. 97.135Sq.Mtrs. along with two car Parking, bearing flat No. 202, 2nd floor, Project No. 2, Casa Uno-N wing, Lakeshore Greens, situated at Dombivli East, Kalyan-Shil Road, Dist. Thane on land at Thane & other bearing S. Nos. 95/1, 3, 96/1, 100/1, 150/1, 150/1, 2A as mentioned in the registered Document at Sub-Registrar, Kalyan-4, bearing agreement Document No. 3597 of 2014 dated 10-6-2014 Dated 30-5-2025

Shivdas Mastar Bhavan, Sachdev Nagar-2, Near Dutta Mandir, C-Block Road, Ulhasnagar-421013, Dist. Thane

Sd/-
Adv. Chandrakant Badgujar

PUBLIC NOTICE

The notice is hereby given to all public, on behalf of my client and S/o owner of the property Mr. Divakar Janardan Joshi & Smt. Neeta Divakar Joshi, Property Description :- Flat No. 105, Admg. 555 Sq. Ft. (Built up), 1st Floor in the Society known as "Om Annapurna Park Co-Op. Hsg. Soc. Ltd. constructed on land bearing S. No. 146/1, 147/1 situated at Village Golavali, Tal. Kalyan, Dist. Thane which was purchased by my parents jointly from M/s. Annapurna Universal, a Partnership Firm vide Agreement For Sale dated 15/04/2004. However, Original Owner Mr. Divakar Janardhan Joshi who died on 27/12/2017 at AIMS Hospital Dombivli. Therefore, if anybody has any claim against above mentioned property, he/she may intimate to the undersigned within 7 days from date of notice. Objections raised afterwards will not be entertained.

Sd/-
CHETAN H. NAKHAWA Advocate High Court Office Add: Office No. 102, 1st Floor, Blue Pearl CHS Ltd., Rambaug Lane No. 2, Near Kamal Motors, Kalyan West, 421 301.

PUBLIC NOTICE

This public notice is to inform all nationalized banks/ cooperative banks/ government/semi- government and private financial institutions and credit institutions as well as private individuals and the general public that, Residential Premises Known as Flat No. 18 on 4th Floor in Ambika Apartment, B-Wing the building constructed under Survey No. 121, Hissa No. 1 situated at Katemanivali, Taluka- Kalyan, Dist- Thane area adm. 510 sq. ft. built-up. The said property has been purchased by Amar Feluram Ghosh from the M/s. Ambika Construction through Partner Shashibhushan Santraj Dubey under Agreement for Sale vide Registration No. 2110/2004 on dated 16/01/2004 duly registered at in the office of Sub-Registrar Office, Kalyan-2.

The said purchase order/contract document has been reported missing from the residence of Mr. Amar Phuleram Ghosh on 14/02/2025. The information regarding the same has been given by Amar Phuleram Ghosh to Kolshewadi Police Station on 23/02/2025.

Reason: This public notice is to inform all the public as well as all nationalized banks/ cooperative banks/ government/ semi- government and private financial institutions and credit institutions that if anyone has any debt, mortgage, donation, double loan, possession/ burden/ objection regarding the above mentioned property, then he/ she should register his/her objection/complain in writing along with all the documents in person or in writing at the address given below within 15 days from the date of publication of this notice. It should be noted that objections or complaints received after 15 days will not be entertained.

Shop No. 3, Near Ram Niwas, Opposite Gemmani Mahal, Gandhi Road, Ulhasnagar-5

Sd/-
Adv. Bipin D. Agarwal Mo. 9881375941

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on instruction of my client Mr. Deepak Dayaldas Chhatlani, who is owner of Flat No.402, on 4th floor, Eagle Residency Co.op. Hsg. Society Ltd., constructed on Block No.C-78, Room No.293 & 294, City Survey No.11751 & 11752, Ulhasnagar-421003, Dist. Thane, area adm. 780 Sq.ft. (Carpet), assessed under Municipal Ward No.9, New Property No.09A101991040. Originally the said Flat was purchased by my client Mr. Deepak Dayaldas Chhatlani and his mother Late Mrs. Kamla Dayal Chhatlani from the Builder M/s. Eagle Buildcon through Mr. Vicky Udhavdas Roonchhandani by Agreement of Sale dated 23/07/2012. Wherein Mrs. Kamla Dayal Chhatlani had expired on 29/10/2023 leaving behind four legal heirs i.e. three daughters and one son i.e. my client as per Indian Succession Act. My client's sisters (1) Smt. Meena Jeetendra Karia, (2) Smt. Pushpa Prakash Hemwani and (3) Smt. Ritika Kishore Tharanai has already released/transferred their rights in the said flat in favour of my client by way of Release Deed dated 21/03/2025 under Sr.No.1542/2025 registered with Sub-Registrar, Kalyan-1 and thus my client has become the absolute owner of the said flat. So we hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or into or upon in respect of said Flat howsoever is hereby required to make the same known in writing to me within 15 days from the date of publication of this notice.

Sai Sangam Apt., Flat No.304, 3rd Floor, Behind C-ablewala, Shantinagar, Ulhasnagar-421003.

Sd/-
Adv. B. R. Singh

PUBLIC NOTICE

Let all the public in general concerned that, I am concerned with my client DEEPA GUPTA owner of Flat No. A-601, Bldg. No. AX-29/30, Royal Accord-III, Shanti Park, Mira Road East, Thane: 401 107, having being taken Gift from ARTI GUPTA & KITI GUPTA of 2/3 share by Deed of Gift dated 11th April 2025 registered in the office of Sub-Registrar Thane Vide Document No. TNN-10-6870-2025 dated: 11/04/2025 become 100% owner of the said Flat. And the First Builder agreement executed between M/S. R.S. DEVELOPERS a proprietorship firm and INDU MITTAL & SUSHILA RAWAT, vide agreement for Sale dated 11th Day of June 2001 registered in the office of the Sub-Registrar Thane bearing registration no. TNN-2-CHHA-761/2001 dated: 11/06/2001 in respect of above said flat. And the 2nd agreement executed between INDU MITTAL & SUSHILA RAWAT and SULTANALI FAZAL MERCHANT, vide agreement for Sale dated 12th Day of October 2007 registered in the office of the Sub Registrar Thane bearing registration no. TNN-10-8995/2007, dated: 15/10/2007 in respect of above said flat. And the 3rd agreement executed between SULTANALI FAZAL MERCHANT and 1) ARTI GUPTA, 2) DEEPA GUPTA & 3) KIRTI GUPTA, vide agreement for Sale dated 10th Day of December 2007 registered in the office of the Sub Registrar Thane bearing registration no. TNN-10-400/2008, dated: 10/01/2008 in respect of above said flat. Above said 1) Original Registration receipt, Index-II & original agreement for Sale dated 11th Day of June 2001 registered in the office of the Sub-Registrar Thane Vide Document No. THANE-2-CHHA-761/2001 dated: 11/06/2001, dated: 11/06/2001, under M/S. R.S. DEVELOPERS a proprietorship firm and INDU MITTAL & SUSHILA RAWAT, 2) Original Registration receipt, Index-II & original agreement for Sale dated 12th October 2007 registered in the office of the Sub-Registrar Thane Vide document No. THANE-10-8995-2007 dated: 15/10/2007 between INDU MITTAL & SUSHILA RAWAT and Mr. SULTANALI FAZAL MERCHANT, has been lost/misplaced by the aforesaid owner, Missing complaint in respect of aforesaid Agreement lodged with the NAYA NAGAR POLICE STATION on 27/05/2025 vide Lost Report No. Register Id.: vgtack2jk and it is appealed to public at large that if any one has any objection, claim be brought to notice intimate the undersigned writing to me at Shop No. 21 & 22, 1st Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist: Thane-401107, within 7 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mira Road (E) Dated: 30/05/2025

AKT. PARIKH (Advocate High Court)

इबी फिल्मस लिमिटेडचा आयपीओ ३० मेपासून खुला; कंपनी ₹३३.७५ कोटी उभारणार

मुंबई, दि. २९
(प्रतिनिधी) : ३वी
फिल्म्स लिमिटेड ही उच्च-
गुणवत्तेच्या प्लास्टिक पॅकेजिंग
फिल्मच्या निर्मिती करणारी
वडोदरा-आधारित कंपनी,
आपला प्रारंभिक सार्वजनिक
समभाग विक्री (IPO)
३० मे २०२५ रोजी उघडत
आहे. कंपनी ३३.७५ कोटी
उभाण्याच्या उद्देशा ठेवून
बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर
शेअर्स सूचीबद्ध करणार आहे.
या IPO अंतर्गत, कंपनी
६७,५०,००० इक्विटी शेअर्स
१५० प्रति शेअर या निश्चित
किंमतीवर विक्रीस ठेवणार
आहे. प्रत्येक शेअरचे दर्शनी
मूल्य १० आहे. या IPO
मधून मिळणारी निव्वळ
रक्कम कंपनी भांडवली
खर्चासाठी, कायंकारी
भांडवली गरजांसाठी आणि
सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी
वापरणार आहे. ही ऑफर ३
जून २०२५ रोजी बंद होईल.
शेअर वाटपच्या बाबतीत,
खुदरा गटासाठी किमान
३२,०४,००० इक्विटी

एक मजबूत पाया निर्माण केला आहे. येत्या काळात छपाई आणि लॉमिनेशन लाईन्सची उभारणी करून आम्ही एकाच छताखाली संपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्स देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे." ३बी फिल्मस लिमिटेडची स्थापना सप्टेंबर २०१४ मध्ये झाली

असून, कंपनी CPP (Cast Polypropylene) आणि CPE (Cast Polyethylene) फिल्मसच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे. कंपनीची उत्पादन सुविधा वडोदरा, गुजरात येथे असून, वार्षिक उत्पादन क्षमता ९,००० मेट्रिक टन आहे.

TV VISION LIMITED

CIN : L64200MH2007PLC172707

Regd. Office : 4th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400053.

Tel. : 022-4023 0673 / 022-4023 0000, Fax : 022-2639 5459 Email : ca@tvvision.in Website: www.tvvision.in

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

MARCH 31, 2025

(₹ In Lakhs, Except EPS)

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated		Standalone		Consolidated			
		Quarter Ended		Quarter Ended		Year Ended		Year Ended			
		31-Mar-25 Audited	31-Dec-24 Audited	31-Mar-25 Audited	31-Mar-24 Audited	31-Mar-25 Audited	31-Mar-24 Audited	31-Mar-25 Audited	31-Mar-24 Audited		
1	Total income from operations (net)	908.03	972.23	1,431.92	908.03	972.23	1,431.92	5,324.01	5,836.16	5,324.01	5,836.16
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(782.27)	(659.55)	(551.93)	(785.63)	(660.37)	(548.70)	(2,668.71)	(2,373.68)	(2,673.44)	(2,371.23)
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(782.27)	(659.55)	(551.93)	(785.63)	(660.37)	(548.70)	(2,668.71)	(2,373.68)	(2,673.44)	(2,371.23)
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(782.63)	(659.55)	(552.92)	(786.41)	(659.96)	(550.63)	(2,669.08)	(2,374.67)	(2,673.81)	(2,373.16)
5	Total Comprehensive Income for the period after tax (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax))	(789.65)	(660.87)	(530.67)	(793.42)	(661.28)	(528.38)	(2,680.04)	(2,379.94)	(2,684.78)	(2,378.44)
6	Equity Share Capital	3,874.45	3,874.45	3,874.45	3,874.45	3,874.45	3,874.45	3,874.45	3,874.45	3,874.45	3,874.45
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(14,862.73)	-	(12,172.69)	(18,251.35)	-	(15,965.57)	(14,852.73)	(12,172.69)	(18,251.35)	(15,966.57)
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)										
	Basic	(2.02)	(1.70)	(1.43)	(2.03)	(1.70)	(1.42)	(6.89)	(6.13)	(6.90)	(6.13)
	Diluted	(2.02)	(1.70)	(1.43)	(2.03)	(1.70)	(1.42)	(6.89)	(6.13)	(6.90)	(6.13)

Notes:

1

The above Standalone & Consolidated Audited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Thursday May 29, 2025. The Statutory Auditors have carried out the audit of these Standalone & Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025 and the same are made available on website of the company www.tvvision.in and website of BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited on www.nseindia.com where shares of the Company are listed.

2

The Company is operating in a single segment viz. Broadcasting. Hence the results are reported on a single segment basis.

3

The * Other Equity balances are only given on the basis of audited year end figures of standalone and consolidated financials of the Company.

4

Previous year's/period's figures have been re-grouped / re-arranged / reclassified / reworked wherever necessary to conform with the current year accounting treatment.

</

BRL BANK
apno ka bank

आबीएल बँक लिमिटेड

नॉंदप्रीकृत कार्यालय: शंला लेन, शाहूपुरी, कोल्हापूर-४१६००१

गहणी कार्यालय: १वा मजला, ठेकानेपे-१, वीर सावकर पलायओड्डकडपूर, गोंयाग (परिचम) मुंबई - ४०००६१

प्रतिकात्मक कळजा सूचना (स्थावर मालमलमतेसाठी, नॉंदप्रीकृत (११)

खालील स्वाक्षरी करणारा आबीएल बँक लिमिटेडचा अधिकृत अधिकारी असून, वित्तीय मालमतेचे प्रतिप्रीतीकरण आणि पुनरुचन आणि प्रतिप्रीती हित प्रवर्तन करणारा २००० अंतर्गत आणि प्रतिप्रीती हित (प्रवर्तन) नियम २००२ च्या नियम ८ आणि ९ सह वाचलेल्या क्रमांक १३(१) अंतर्गत प्रवर्तन केलेल्या अधिकारांचा वापर करून, कर्ज खाल्यातील मागणी नॉंदप्रीकृत जारी केली आणि कर्जदार/कर्जदारांना उक्त कर्ज खाले कळविलेली एकूण थकबाकी रक्कम उक्त नॉंदप्रीकृत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करण्यास सांगितले (तपशील खालील तक्रारत नमूद केले आहेत). कर्जदाराचे रक्कम परतफेड करणारा अपयश आल्याने, कर्जदारा आणि सर्वसाधारण जनतेला सूचित केले जाते की, खालील स्वाक्षरी करणार्याने उक्त कायद्याचा कलम १३(४) सह नियम ९ अंतर्गत प्रवर्तन केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या तारखेला खाली वर्णन केलेल्या मालमतेचा प्रतिकात्मक कळजा घेतला आहे. विवर्धन: कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सावध केले जाते की या मालमतेशी कोणताही व्यवहार करू नका आणि मालमतेशी केलेले कोणतेही व्यवहार वस्तुनमूद केलेली रक्कम आणि त्यावरील व्याजासाठी आबीएल बँक लिमिटेडच्या आकारणीच्या अधीन राहिल.

कर्जदाराचे नाव आणि पत्ता, कर्ज खाले क्रमांक, मंजूर रक्कम, १३(१) नॉंदप्रीकृत सह मागणी रक्कम आणि १३(४) प्रतिकात्मक कळजाची तारीख

गहाण ठेवलेल्या मालमतेचे वर्णन आणि गहाण ठेवलेल्या मालमतेच्या मालकाचे पत्ता

१) श्री. दीपक चौधरी या (अर्जदार)
२) श्रीमती. माधवी दीपक या (सह-अर्जदार)
३) श्री. अरुण प्रकाश कदम (सह-अर्जदार आणि गहाणकर्ता)
पत्रव्यवहाराचा पत्ता:

गहाण ठेवलेल्या मालमतेचे वर्णन
श्री. अरुण प्रकाश कदम यांच्या मालकीची मालमता प्लॉट नं. ४०२, 'डी' विंग, ४था मजला (सुमार ५२० चौ.फूट ४८.७७ चौ.मी.) असे सर्व निवासी मालमतेचे तुकडे आणि पार्सल, "शिरान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" या नावाने ओड्डखल्या राज्याच्या इमारतीत, नवीन संत नं. ६०, नुवर्त सन १९२०, हिस्सा नं. १५, महसूल आगाडे गोवळगरी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ४२१२०१ येथे स्थित आणि वसलेली


१) प्लॉट नं. डी/२०१, शिरान अपार्टमेंट, दावाडी रोड, धम्मसा कंपनी समोर, गोवळगरी, डोंडिवली (पूर्व), कल्याण ४२१२०१
२) प्लॉट नं. डी/४०२, शिरान अपार्टमेंट, दावाडी रोड, धम्मसा कंपनी समोर, गोवळगरी, डोंडिवली (पूर्व), कल्याण ४२१२०१
कर्ज खाले क्रमांक: ८०१००२७३७८८, ८०१००२७३६६६३८
कर्ज रक्कम: रु. १०,००,०००/-, रु. २०,००,०००/-
एनपीए तारीख: ०४/०७/२०२१

१३(१) नॉंदप्रीकृत तारीख: ३१/०१/२०२५
१३(२) नॉंदप्रीकृत रक्कम: रु. २०,५४,२७३.८७/-
प्रतिकात्मक कळजाची तारीख: २७-०४-२०२५

संकेती कायद्याच्या कलम १३(४) च्या तत्सुतेकचे तुरुचे तसे वेष्टेले जाते, ज्यामध्ये आबीएल बँकेने घेतलेले सर्व खर्च, आकारणी आणि खर्च यांस वस्तुनमूद केलेली थकबाकी रक्कम भरून विल नमूद केलेली प्रतिप्रीत मालमता मध्यम मालमता मुक्त करण्याची तत्सु आहे.

स्थळ: मुंबई
तारीख: २९/०५/२०२५

आबीएल बँक लिमिटेड
अधिकृत अधिकारी


पनवेल महानगरपालिका
 ता. पनवेल जि. रायगड-४९० २०६
 फॅक्स नं. : ०२२-२७४५२२३२
 दुरध्वनी कार्यालय : ०२२ - २७४५८०४०/४९/४२
 आयुक्त कार्यालय : ०२२ - २७४५२३३९
 ई-मेल : panvelcorporation@gmail.com
 जा.क्र/प.महा/पर्या./३९२५/प्र.क्र.०९/१४२/२०२५
 उपायुक्त कार्यालय : ०२२ - २७४३५७५
 वेबसाईट : www.panvelcorporation.com
 दिनांक : २१/०५/२०२१

जाहीर सूचना		
उपायुक्त, पनवेल महानगरपालिका, पनवेल हे खालील बाबींकीरीता जाहीर दरपत्रके सिलबंद लिफाफ्यात मागवित आहे.		
कामाचे नाव - “उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा” अंतर्गत मिशन 50 सोसायटी पर्यावरण साक्षरता मोहिम राबवणेसाठी त्रयस्थ संस्था नेमणूक करणेबाबत.		
नोंदणीकृत व अनुभवी संस्थांकडून “उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा” अंतर्गत मिशन 50 सोसायटी पर्यावरण साक्षरता मोहिम राबवणेसाठी त्रयस्थ संस्था नेमणूक करणेकामी पनवेल महानगरपालिकेमार्फत दरपत्रक/ बाजारभाव मागविण्यात येत आहेत.		
अ. क्र.	कामाचा तपशील	दर (GST सह)
१	“उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा” अंतर्गत मिशन 50 सोसायटी पर्यावरण साक्षरता मोहिम राबवणेसाठी त्रयस्थ संस्था नेमणूक करणेबाबत.	
	घटक	प्रमाण
	सोसायट्यांमध्ये भेटी	1000
	५० सोसायट्यांमध्ये बैठकांचे आयोजन.	50
	कार्यक्रम साहित्य/ किट	50
	माहितीपट निर्मिती	50
	ब्रॅडिंग व लॉन्च	1
	माहितीपुरितका तयार करणे	1
	50 सोसायट्यांमध्ये स्पर्धा	50
		एकूण दर =

AUTHUM अथॉम इन्वेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

मॉनिगिण्कृत कार्यालय : ७७७, रेड्जा सेंटर, फ्री प्रेस जवलय रोड, नासिर्ण मुंडई, मुंबई ४०० ०२१.
 दूर. ०२२-६७७४ ११११ फॅक्स : ०२२-६७७४ ११११ ईमेल : info@authum.com

फर्मरिशिङ ४-ए (नियम ८६) ची ततततु पाहो) ६६-लिलाल तय्य विक्रीकारिता जाहीर सूचना (परमिशिंग-४ए) नियम ८६)

लेलावयस होम फायनान्स लिमिटेड (आरएफएफएल) यांच्या मंत्र्य आराधजा ठाव अनुसा तांच्यो लेटर्स ऑफ आबीआय सक्नुल्ले क्र. आरबीआय/२०१८-१९/२०३ इंडीआ क्र. बीपी. बीसी. ४४/२१.०४ ०४८/२०१८-१९ दि. ७ जून, २०१९ अनुसार प्रुडेंशियल फ्रेमवर्क यांच्या अनुसार ठाव स्ट्रेंड सेटमेंट अनुसार सन्या. सुपीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या आदेशान्वये दि. ०३ मार्च, २०२३ रोजी इश्टाव ठाव भागभाक यांच्याद्वारे ३० मार्च, २०२३ रोजी जाही केले होत. आरएफएफएल यांनी त्यांचे व्यवसाय मालमत्तक ताव विक्रीकारिता हस्तांतरण करत लेलावयस कर्मशिलज फायनान्स लिमिटेड (याचुदे आरसीएफएल म्हणुन संदर्भित) व त्याच्याय सँड हक व अधिकार कर्त खाल्याव्या संबंठात आर्ने आरसीएफएल यांचा हस्तांतरण केले आसत.

अंथम इन्वेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (आयएसईएल) (निगमित कर्त आसुना लेलावयस कर्मशिलज फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) अनुसार अंथम इन्वेस्टमेंटी आशे दि. १०.०४.२०२२ अनुसार व अंथम कोर्टा कार्यालय फाट दि म्हूनी १२ व मजला, पॉस्ट येरिंग, प्लॉट क्र. २२, मेमोर्याली नगर, ठावर (परमिशिंग) मुंबई ४०० ०२१ व शाखा कार्यालय : युफिट क्र. ३०४, नसाईड विलड्रीस पार्क, प्लॉट क्र. बी-६०४ रोड क्र. १६, विसन नागर, वाळो इस्टेट, ठाणे (१) ४०० ६०४ येवेलत सानुषुपुर्तुगालप्रेमेल अंत विलन्ड्रुसमाल आँफ फायनान्सीअल असुरेस अँड फायनसेमेंट ऑफ सोसुपुर्तुगी इन्टरेस्टर अंत, २००२ अंतगत (याचुदे अंत म्हणुन संदर्भित). त्याच्याय सँड प्रामिण्कृत अधिकारी (एअो) अंथम इन्वेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी खालील मालमत्तक ताव घेतात असुन अंतर्द्वया अंतर्द्वय १३(२) अंतगत खालील मालमत्तक ताव घेतात आसो व खालील कर्त खाते/ सदर सँडमत्तक असुन मालमत्तकी विक्री जागी आशे जेणे आशे व जेणे कुठे आशे आसतात अंथम इन्वेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांचा पुर्वेककारिता करणयेवेल. विक्री अघोशान्तावलिट द्वारे ६६-लिलाल प्रदुतये मर्कत वेवसाय www.bankeauction.com वर कण्यात येवईल.

कर्जदार / सह-कर्जदार / इश्टाव	मागणी सूचना दिनांक व राखम	प्रत्यक्ष ताव्या दिनांक एकूण धकवयांक	राखीव मूक्य, इतरा तखम ठेव
(कर्ज) खाते क्र. आरएफएलपीएमयूम ००००३४३२४ व आरएफएलएमयूम०००००३४३२४ शाखा : मुंबई १. चेन्न गोपाल शाव २. दिना गोपाल शाव ३. मरिथा चेन्न शाव	२९ मार्च २०१९ व रु. १,०१,७९,०००/- (ए. एक कोडो एक लाख एकशेकोणी हजार पयस माव)	८ सप्टेंबर, २०२३ पयस थकवयांक दि. २८ मे, २०२४ अनुसार रु. २८२४,०००.९६/- (ए. दोन कोडो व्यापारी लाख वयस हजार आठशे सत्तर व शहाणवये पयस)	रु. ९६,५०,०००/- (रु. शहाणवय लाख पयस) हजार माव) इतरा तखम ठेव (द्वारे) रु. ९,६४,०००/- (रु. नव दोन लाख पयस हजार माव) जाली विसनार मात्र)

ध्यावय मागणाम/ प्रतिभुषो मागमयेचे विलयण : सँड तो मालमत्तका भगा व भुखंड असलेल प्लॉट क्र. ३०३, मंदो. ६१० ची, फूट विलर आ शेवकड व प्लॉट क्र. ३०४, मंदो. ६१० ची. फूट विलर अप शेवकड, ३ रा मजला, विंग बी२, बिल्डींग आसुन कुंद टॉवर म्हणुन ज्ञान, बांधकामलि जमिन फाक अंतिय प्लॉट क्र. १२८ व १२९ व टॉपीसफर क्र. १ थाक पाव पंचपाळी हुरगे ज्ञान, तातुका व जिल्हा दाणे येवेल उप-निगवेंक दाणे यांच्या कारकन्या अंतगत व महापालिका दाणे मंडळच्या मदीलत.

मालमत्तकी पडताळणी तारीख : ११ जून	इस्टे अंतिय तारीख : १६ जून, २०२४ रोजी ५.०० वा.	६६-लिलाल तारीख/ वेळ : दि. १७ जून, २०२४ रोजी ११.०० ते १३.००
२०२४ रोजी ११.०० ते १३.००		

प्रधान तय्यस : सँड प्रधान डिवाइड इश्टाव मर्कत अंथम इन्वेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या नये मुंबई येथे प्रधान कार्या अगरीजीएफएल/ एमईएफएल रोजी खालीलमालमत्तकी ए. प्लोत नाव : अंथम इन्वेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सोसुपुर्तुगी बँक लि. सी. आदो क्र. ९९९९९९९०७९१०९३२, सी. आयएफएससी कोड : एचडीएफसी०००११०१

ऑनलाइन ई-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती :

- मालमतेची विक्री जशी आहे जेथे आहे व जी आहे व जेथे कुठे आहे आधारवर वॉरंटी व दायित्व यांच्या आधारवर करण्यात येईल.
- विनवृत्त माहितीकरिता प्रक्रिया व ऑनलाइन बोली ई-लिलाव उपस्थित बोलोदारांना सर्व्जिस प्रदाते मे. सीए इंडिया प्रा. लि. प्लॉट क्र. ६८, ३ रा मजला सेक्टर ४८, गुडगाव हरयाणा १२२ ००३ संपर्क क्र. ७२९११८११२४, २५, २६ व ईमेल : SuPPort@bankeaction.com। रा. भाविक पांड्या यांना मो. ८८६६८२९३७ वर ईमेल Gujarat@clindia.com करावा.
- पुढे माहिती व तज्ज्ञालाकरिता कृपया प्राधिकृत अधिकारी श्री. हर्ष व म्हाते दू. ७९७७२४९८९ वर संपर्क साधावा.
- सदर प्रसिद्धी व कर्जावटदार / गहाणवटदार / हमीदार यांना वरील सदर सक्त खाते यांच्या सीब्युरिटी इंस्टेंटर (एफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८(६) अन्तर्गत १% (पंधरा) दिवसांची सूचना आहे व लिलाव विक्री बरील निर्देशित तारीख / दिवसाणी आयोजित केली आहे.

ठिकाण : मुंबई
दि. ३०.०५.२०२५

सही/-
प्राधिकृत अधिकारी

उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड

नोंद. कार्या.: न्यू हरीलीला हाऊस, ६ वा मजला, मिंट रोड, फोर्ट, मुंबई - ४०००११.

.com संकेतस्थळ : www.usbdev.com सीआयएन क्रमांक : एल४०१०२एमएच१९४पीएलसी०७८४६८

पार्षासाठी एकमेव आणि एकत्रिकृत वित्ति यन्कषर्बाचा आराखडा

रु. लाखांमध्ये (प्रती भाग उत्पन्न डेटा वागळता)


कमेव	संपलेले वर्ष				एकमेव			
	संपलेले वर्ष		संपलेले त्रैमासिक		संपलेले वर्ष		संपलेले वर्ष	
	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
०३.१०२४	३१.०३.१०२५	३१.०३.१०२४	३१.०३.१०२५	३१.१२.१०२४	३१.०३.१०२४	३१.०३.१०२५	३१.०३.१०२४	३१.०३.१०२४
१४८.३१	१,२३२.७९	१,५०३.१८	१४८.६८	१६३.१८	१४८.३१	१,२३२.७९	१,५०३.१८	१,२३२.७९
-४८१.१८	-१,६४४.९२	-१७३.४८	(७४.०८)	(१,४६७.१०)	(४८१.३७)	(१,६४४.९६)	(१७३.७७)	(१७३.७७)
-४८१.१८	-१,६४४.९२	-१७३.४८	(७४.०८)	(१,४६७.१०)	(४८१.३७)	(१,६४४.९६)	(१७३.७७)	(१७३.७७)
२.७३	-१७.७४	२.७३	(१७.७४)	(०.१४)	२.७३	(१७.७४)	२.७३	२.७३
३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४
२,४८२.५३	-३,२४१.४४.७७	-३,२४२.४२.५३	(३,२४,१४५.२२)	(३,२४,४८३.०६)	३,२४,४८३.०६	(३,२४,१४५.२२)	३,२४,४८३.०६	३,२४,४८३.०६
(०.१४)	(०.४९)	(०.१९)	(०.०२)	(०.४३)	(०.१४)	(०.४९)	(०.१९)	(०.२४)

राज्याचा त्रैमासिक / वार्षिक वित्ति यन्कषर्बाचा उपरोक्त तपशिलवार आराखडा आहे. संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षासाठी वार्षिक वित्ति यन्कषर्बाचा उपरोक्त तपशिलवार देखील उपलब्ध आहे.

उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड करीता
महो/-
राधा एम रावत
(आयएएमए अधिकृत हस्ताक्षरकर्ता)

</

CENTENIAL SURGICAL SUITE LIMITED						
Registered Office : F-29, MIDC, Murbad, Thana 421401, MAHARASHTRA.						
Telephone : 02524-222905 : CIN : L99999MH1995PLC089759						
ID : shareinvestor@centennialindia.com : Website : www.centennialindia.com						
STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025					(Rs. In Lakhs)	
Particulars	Quarter ended			Year ended	Year ended	
	31-03-2025	31-12-2024	31-03-2024	31-03-2025	31-03-2024	
	Audited	Un-audited	Audited	Audited	Audited	
Income from Operations (net)	1335.76	1220.39	1208.32	5363.63	5131.50	
Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and / or extraordinary items)	(133.76)	(84.77)	15.01	(161.78)	127.30	
Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / extraordinary items)	(133.76)	(84.77)	15.01	(161.78)	127.30	
Profit / (Loss) for the period after Tax (After Exceptional and/or extraordinary items)	(118.35)	(84.77)	19.02	(146.37)	113.44	
Comprehensive Income for the period (comprising Profit / (Loss) for period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(118.35)	(84.77)	19.02	(146.37)	113.44	
Ordinary Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83	
Reserves (excluding Revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	-	3075.49	3221.83	
Earnings Per Share (EPS) (Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)						
Basic	(3.24)	(2.30)	0.52	(4.01)	3.11	
Diluted	(3.24)	(2.30)	0.52	(4.01)	3.11	



USHDEV
GROUP OF COMPANIES

उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड

नोंद. कार्या.: न्यू हरीलीला हाऊस, ६ वा मजला, मिंट रोड, फोर्ट, मुंबई - ४०००११.

ई-मेल: info@ushdev.com संकेतस्थळ : www.ushdev.com सीआयएन क्रमांक : एल४०१०२एमएच१९४पीएलसी०७८४६८

३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी एकमेव आणि एकत्रित वित्तिय निष्कर्षांचा आराखडा


रु. लाखांमध्ये (प्रती भाग उत्पन्न डेटा वागळता)

अनु. क्र.	तपशिल	एकमेव					एकमेव				
		संपलेले त्रैमासिक		संपलेले वर्ष			संपलेले त्रैमासिक		संपलेले वर्ष		
		३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)		३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)
१	कार्यामधून एकूण उत्पन्न	१४७.६८	१६३.२८	१४८.३१	१,२३२.७९	१,५०३.२८	१४७.६८	१६३.२८	१४८.३१	१,२३२.७९	१,५०३.२८
२	करपेई कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा)	-७४.०५	-१,४६७.०९	-१,६४१.१८	-१,६४४.९२	-१,७३४.४८	(७४.०८)	(१,४६७.१०)	(४८१.३७)	(१,६४४.९६)	(१,७३४.७७)
३	करपेक्षा कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा)	-७४.०५	-१,४६७.०९	-४८१.१८	-१,६४४.९२	-१,७३४.४८	(७४.०८)	(१,४६७.१०)	(४८१.३७)	(१,६४४.९६)	(१,७३४.७७)
४	कालावधीसाठी एकूण सर्वेक्ष उत्पन्न	-१७.७४	-०.१४	२.७३	-१७.७४	२.७३	(१७.७४)	(०.१४)	२.७३	(१७.७४)	२.७३
५	सम भाग भांडवल (रु. १/- प्रती समभाग दर्शनी मूल्याचे)	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४	३,३८४.९४
६	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वागळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दाखविल्यानुसार	-३,२४,१४४.७७	-३,२२,४८२.५३	-३,२२,४८२.५३	-३,२४,१४४.७७	-३,२२४८२.५३	(३,२४,१४५.२२)	(३,२२,४८३.०६)	(३,२२,४८३.०६)	(३,२४,१४५.२२)	(३,२२,४८३.०६)
७	प्रती समभाग उत्पन्न (रु. १/- प्रती समभाग दर्शनी मूल्याचे) मूळ आणि सौम्यिकृत	-०.०२	(०.४३)	(०.१४)	(०.४९)	(०.२९)	(०.०२)	(०.४३)	(०.१४)	(०.४९)	(०.२९)

टिपण: सेबी (लिस्टिंग अँड अदर डसलेटोइअर (लक्वायमेंट्स) नियमावली २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करावयाचा त्रैमासिक / वार्षिक वित्तिय निष्कर्षांचा उपरोक्त तपशिलवार आराखडा आहे. संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षासाठी वार्षिक वित्तिय निष्कर्षांचा उपरोक्त तपशिलवार आराखडा स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर (www.bseindia.com) आणि कंपनीचे संकेतस्थळ (www.usdev.com) वर देखील उपलब्ध आहे. खाली देण्यात आलेल्या क्युआर स्कॅनिंगद्वारे द्वारे प्रकाश येईल.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २९ मे, २०२५



उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड करीता

सही:-

राधा एम रावत

(आयएमए अधिकृत हस्ताक्षरकर्ता)